

दि मलकापूर अर्बन को-ऑप. बँक लि., मलकापूर, जि. बुलडाणा या बँकेच्या विशेष एकरकमी कर्ज परतफेड योजनेस मुदतवाढ देण्याबाबत.

महाराष्ट्र शासन

सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग,
शासन निर्णय क्रमांक: युआरबी-१८२२/प्र.क्र.२२/७-स,
मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई-४००३२
दिनांक :- १८ जुलै, २०२५.

- वाचा :-** १) शासन निर्णय समक्रमांक दि. १०.०२.२०२२
२) शासन निर्णय समक्रमांक दि. १८.१०.२०२२
३) शासन निर्णय समक्रमांक दि. २४.०५.२०२३
४) सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, पुणे यांचे पत्र क्र.क्र.ना.बँका/१-सआ/म.अर्बन बँक/ओटीएस/मु.वाढ/२०२५/१५७४, दि. १७.०६.२०२५

प्रस्तावना:-

दि मलकापूर अर्बन को-ऑप. बँक लि., मलकापूर, जि. बुलडाणा या बँकेस “विशेष एकरकमी कर्ज परतफेड योजना” मंजूर करण्याबाबत सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, पुणे यांनी दिनांक २०.०१.२०२२ रोजीच्या पत्रान्वये शासनास प्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार शासनाने संदर्भ क्र. १ मधील शासन निर्णयाद्वारे सदर बँकेस दिनांक ३१.०७.२०२२ पर्यंत विशेष एकरकमी कर्ज परतफेड योजना मंजूर केली होती. सदर योजनेस संदर्भ क्र.२ मधील शासन निर्णयाद्वारे दिनांक ३१.०३.२०२३ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. संदर्भ क्र.३ मधील शासन निर्णयाद्वारे दिनांक ३१.०३.२०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. संदर्भ क्र.४ मधील प्रस्तावान्वये सदर योजनेस दि. ३१.०३.२०२६ पर्यंत मुदतवाढ देण्याची विनंती करण्यात आली आहे.

दि मलकापूर अर्बन को-ऑप. बँक लि., मलकापूर, जि. बुलडाणा या बँकेच्या ठेवी अदा करण्यासाठी थकीत कर्जाची वसुली होणे आवश्यक आहे. त्यानुषंगाने विशेष एकरकमी कर्ज परतफेड योजनेस मुदतवाढ दिल्यास बँकेचे एन.पी.ए. कमी होण्यास मदत होईल. ही बाब विचारात घेता, दि मलकापूर अर्बन को-ऑप. बँक लि., मलकापूर, जि. बुलडाणा या बँकेच्या “विशेष एकरकमी कर्ज परतफेड योजनेस” मुदतवाढ देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय:-

सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, पुणे यांनी दि. १७.०६.२०२५ रोजीच्या पत्राद्वारे दि मलकापूर अर्बन को-ऑप. बँक लि., मलकापूर, जि. बुलडाणा या बँकेसंदर्भात सादर केलेल्या विशेष एकरकमी कर्ज परतफेड योजनेस दि. ३१.०३.२०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. या संदर्भात दि. २४.०५.२०२३ रोजीच्या शासन निर्णयान्वये लागू केलेल्या अटी व शर्ती कायम राहतील.

वरील योजनेच्या अंमलबजावणीचा सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, पुणे यांनी दरमहा आढावा घेऊन भारतीय रिझर्व बँकेच्या अटीचे दि मलकापूर अर्बन को-ऑप. बँक लि., मलकापूर, जि. बुलडाणा यांचेकडून काटेकोरपणे पालन होत असल्याची खात्री करावी.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२५०७१८१८३१३४४१०२ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन निर्गमित करण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(मंजुषा साळवी)
अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत :-

- १) सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे.
- २) विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, अमरावती.
- ३) जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, बुलडाणा.
- ४) सरव्यवस्थापक, दि मलकापूर अर्बन को-ऑप. बँक लि., मलकापूर, जि. बुलडाणा.
- ५) निवडनस्ती ७-स.